

चिमूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील आदिवासी मुलींच्या
शासकीय वसतीगृह इमारत बांधकामाच्या
अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : आवबां-२०१२/प्र.क्र.४८/ का. १२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १६ मार्च, २०१२.

वाचा :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक शाआवबां २०१०/प्र.क्र.३२/का.८(२),
दिनांक २०.१.२०१२.

प्रस्तावना : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उपरोक्त पत्रान्वये सादर केलेल्या चिमूर, ता. चिमूर,
जिल्हा-चंद्रपूर येथे ७५ विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम करण्यासाठीच्या
अंदाजपत्रकांस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.


शासन निर्णय : चिमूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथे ७५ विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृह
इमारत बांधकाम करण्यासाठी **रुपये २,५०,०२,०३२/- (अक्षरी रुपये दोन कोटी पन्नास लाख दोन हजार बत्तीस
फक्त)** इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

- १) सदर बांधकामाची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.
- २) मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेऊनच बांधकाम सुरु करावे.
- ३) इमारत बांधकाम सुरु करण्यापूर्वी बांधकामासाठी आवश्यक असलेली जमीन विभागाच्या ताब्यात
असण्याची खात्री करण्यात यावी.
- ४) ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतुदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करूनच
काम हाती घ्यावे.
- ५) सदर वसतिगृहाच्या बांधकामाची प्रगती दर्शविणारी डिजिटल छायाचित्रे दर महिन्याच्या १० तारखे-
पूर्वी tddcamp@gmail.com या Email Id वर शासनास दरमहा पाठविण्याची
जबाबदारी अधीक्षक अभियंता, चंद्रपूर व अपर आयुक्त, नागपूर यांची राहिल.
- ६) सदर बांधकामाचा खर्च मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ९९, दिनांक ६.३.२०१२
अन्वये प्राप्त सहमतीनुसार आणि शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/ विनियम,
दिनांक १५.५.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना
प्रत्यार्पित केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२०३१६०९२८३१३३१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(डॉ. रमेशचंद्र सागर)
प्रधान सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर.

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, जि.चंद्रपूर.
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रो.ह.यो. जि. चंद्रपूर .
जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर / नागपूर.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर, जि.चंद्रपूर.
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चिमूर, जि. चंद्रपूर.
सह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
आदिवासी विकास विभाग, (कार्यासन ६), मंत्रालय, मुंबई.
निवड नस्ती (का.१२)